# Ajmera Realty & Infra India Limited

Regd. Office: "Citi Mall", 2nd Floor, Link Road, Andheri (West), Mumbai 400 053

Tel.: +91-22-6698 4000 • Email: investors@ajmera.com • Website: www.ajmera.com

CIN NO. L27104 MH 1985 PLC035659

Built on Trust

Ref: SEC/ARIIL/BSE-NSE/2023-24 Date: July 26, 2023

The Bombay Stock Exchange Limited

Phiroze Jeejeebhoy Towers

**Dalal Street** 

Mumbai - 400 001

**National Stock Exchange of India Limited** 

5<sup>th</sup> Floor, Exchange Plaza,

Bandra Kurla Complex Bandra (East)

Mumbai-400051

Script Code: 513349 Script Code: AJMERA

# <u>Sub: Newspaper publication for Unaudited Financial Results of the Company for First Quarter ended</u> June 30, 2023

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 please find enclosed copies of the newspaper publications for the Unaudited Financial Results of the Company for First Quarter ended June 30, 2023 published today in Business Standard and Mumbai Lakshadeep.

Kindly take the same in your records.

Thanking You.

Yours faithfully,

For AJMERA REALTY & INFRA INDIA LIMITED

NITIN BAVISI CHIEF FINANCIAL OFFICER

Enc.: As above

Corporate Identification No.: L24110MH1984PLC033917 Regd. Office: 51/52, Free Press House, Nariman Point, Mumbai-400 021 Tel.No.: (91-22) 2283 3355/2283 4182 Email: compliance@ramaphosphates.com Website: www.ramaphosphates.com

# NOTICE OF THE 38™ ANNUAL GENERAL MEETING, RECORD DATE FOR DIVIDEND, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 38th Annual General Meeting ('AGM') of Members of Rama Phosphates Limited ('the Company') will be held on Friday, August 18, 2023 at 3.00 p.m. (IST) through Video Conference (VC)/Other Audio Visual Means (OAVM), to transact the businesses, as set out in the Notice convening AGM. The Company has sent AGM Notice along with the Annual Report for the financial year 2022-23, through electronic mode only, to those members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent (RTA) and Depository Participant (DP) in compliance with the Circulars/Guidelines issued by Ministry of Corporate Affairs ('MCA') and the Securities and Exchange Board of India ('SEBI'). The aforesaid documents are also available on the website of the Company at www.ramaphosphates.com, websites of Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the same is also available at website of the e-voting service provider i.e. Central Depository Services (India) Limited ('CDSL') at https://www.evotingindia.com/

### Record date for the purpose of dividend entitlement

The Company has fixed Thursday, August 10, 2023 as 'Record Date' for determining entitlement of shareholders for receiving dividend (@ 10% i.e. ₹ 1/- per equity share of face value of ₹ 10/- each) for the financial year ended March 31, 2023, if approved by the Members at the AGM. The dividend, if declared at the AGM, will be paid, subject to deduction of tax at source ('TDS'), on or after Thursday, September 7, 2023 to the Shareholder whose names appear in the Register of Members, as on the Record date through electronic / physical mode as applicable.

### Remote e-voting and e-voting during AGM

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the MCA Circulars, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before / during the AGM in respect of the businesses specified in the Notice convening the 38th AGM and the Company has appointed CDSL for facilitating voting through electronic means. The detailed instructions and information relating to e-voting and attendance at the AGM are given in the Notice convening the Meeting which has been e-mailed to the Members. The voting rights of Shareholders shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on i.e. Friday, August 11, 2023 ('cut-off date')

The remote e-voting period shall commences on Tuesday, August 15, 2023 (9:00 a.m. IST) and ends on Thursday, August 17, 2023 (5:00 p.m. IST). During this period, the shareholders may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by CDSL thereafter. Those shareholders, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM.

In case of any queries / grievances, you may refer to the Frequently Asked Questions available at the CDSL website www.evotingindia.com or contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, CDSL, 25th Floor, A Wing, Marathon Futurex, Mafatlal Mills Compound, N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai-400013 or write an e-mail at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058542/43 on all working days during business hours

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the applicable rules there under and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015 that the Register of Members and the Share Transfer Books shall remain closed from Friday, August 11, 2023 to Friday, August 18, 2023 (both days inclusive) for payment of dividend for the financial year 2022-23, if approved by the Members at the ensuing Annual General Meeting. In respect of shares held in physical form the dividend will be payable to those shareholders whose names appear on the Company's Register of Members on or before August 10, 2023 and in respect of shares held in electronic form the dividend will be payable to those shareholders whose names appear on the list of beneficial owners to be furnished by the depositories as on the close of the business hours on August 10, 2023.

For Rama Phosphates Limited Place: Mumbai **Bhavna Dave** 

Date : July 25, 2023

Statutory auditors of the Company who have expressed an unmodified opinion thereon.

and the published year-to-date figures upto nine months of the relevant financial year.

### CENTURY ENKA LIMITED CIN: L24304PN1965PLC139075

Regd. Office: Plot No.72 & 72A, MIDC, Bhosari, Pune - 411026. Tel. No.: 020-66127304 • Fax No.: 020-27120113

Website: www.centuryenka.com • Email: cel.investor@adityabirla.com

# NOTICE TO SHAREHOLDERS FOR 57th ANNUAL GENERAL MEETING

The 57th Annual General Meeting ("AGM") of the shareholders of the Company will be held on Thursday, 24th August, 2023 at 02:30 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") pursuant to General Circulars issued by the MCA dated 8th April 2020, 13th April 2020, 5th May 2020, 13th January 2021, 14th December 2021, 5th May 2022, 28th December, 2022 and Circulars Issued by SEBI dated 12th May 2020, 15th January 2021, 13th May 2022 and 5th January, 2023. The Notice of 57th AGM together with Explanatory Statement and Annual report will be sent through electronic mode only and also uploaded on the website of the Company at www.centuryenka.com and will also be available on the websites of NSDL at www.evoting.nsdl.com and Stock Exchanges at www.nseindia.com and www.bseindla.com. The remote e-voting facility will be provided through NSDL.

Pursuant to Section 91 of the Companies Act 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Monday, the 14th August 2023 to Wednesday, the 16th August 2023 (both days Inclusive) for the purpose of payment of dividend. The payment of dividend on equity shares for the year ended 31" March 2023, if declared at AGM, will be payable to the members whose names stand on the Company's Register of Members on Wednesday, 16th August 2023 and in respect of shares held in dematerialized form, dividend will be paid to beneficial owners as per the details to be furnished by the depositories for the purpose of payment of dividend. The dividend will be paid subject to deduction of tax at source (TDS) at applicable rates through electronic means and to members whose Bank details are not registered, dividend warrant/cheque will be dispatched to their registered addresses.

### Registration of e-mail addresses

Members who have not registered their e-mail addresses are requested to register the same with their Depository Participant, if shares are held in demat form and with Link Intime India Private Limited, if shares are held in physical form.

### **Updation of Bank Account Details**

### Shares holding in physical form

details and requested to fill all details & to upload self-attested copy of documents as listed out in the following procedure:

- c) Upload an original cancelled cheque leaf bearing the name of member, or 1st holder in case shares are held jointly, failing which 1st securityholder is required to submit copy of bank passbook/statement attested by the bank which is mandatory for registering the bank

Investor can also upload self-attested KYC documents (PAN and Aadhaar) with e-sign alongwith Form ISR-1 on the website https://www.linkintime.co.in->Investor Services->KYC Compliance. The

In case your email is already registered with us, you may send the scanned copies of your KYC documents with e-sign at our dedicated email id:

## Shares holding in dematerialized form:

Members holding shares in demat form are requested to update their Electronic Bank Mandate with their respective Depository Participants.

The Company will provide its shareholders facility of remote e-voting through electronic voting services arranged by NSDL. Electronic voting shall also be made available to the shareholders participating in the 57th AGM. Details regarding the same will be provided in the Notice of the 57th AGM and will also be made available on the Company's website viz www.centuryenka.com.

Place: Pune Date: 25th July, 2023 Company Secretary

# KESORAM KESORAM INDUSTRIES LIMITED

Read, Office: 9/1 R. N. Mukheriee Road, Kolkata -700 001 CIN: L17119WB1919PLC003429

Phone: 033-2243 5453, 2242 9454, 2213 5121;

Website: www.kesocorp.com; E-mail: corporate@kesoram.com NOTICE TO THE SHAREHOLDERS FOR POSTAL BALLOT

NOTICE is hereby given pursuant to the provisions of Sections 108, 110 and other pplicable provisions, if any, of the Companies Act. 2013 ("the Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("the Rules") ecretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the institute of Company Secretaries of India, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI - LODR Regulations") including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof, for the time being in force, read with General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") from time to time ("MCA Circulars"), that the Resolution to approve continuation of Lee Seow Chuan (DIN 02696217) as an Independent Director of the Company notwithstanding his attaining 75 years of age during his current tenure, is proposed to be passed as a Special Resolution

electronic means ("remote e-Voting"). Communication of assent or dissent of Members would take place only through the remote e-Voting system. The Notice of the Postal Ballot will be sent electronically only to those Members whose e mail addresses are registered with the Company/Depositories

by Members of Kesoram Industries Limited through Postal Ballot only by voting through

Members holding shares in demat form, are requested to update their email addresse with their Depository Participants ('DPs') and those holding shares in physical form, who ave not yet registered their e-mail addresses are requested to send an email to the RTA viz. MCS Share Transfer Agent Ltd at mcsata@rediffmall.com mentioning the Name of Member(s), Folio No. along with self-attested copy of PAN Card on or before 05.00 p.m. (IST) on Friday, 28th July, 2023.

For Kesoram Industries Limited Place: Kolkata **Gautam Gangull** Date: 25th July, 2023 **Company Secretary** 

**CREAMLINE DAIRY PRODUCTS LIMITED** 

Corporate Identity Number (CIN): U15201TG1968PLC006912 Registered Office: H.No.6-3-1238/B/21, Asif Avenue, Rajbhavan Road,Somajiguda, Hyderabad - 500082 Tel.: 040-23412323; E-mail: cdpl.secretarial@godrejcdpl.com

NOTICE OF EXTRA - ORDINARY GENERAL MEETING NOTICE is hereby given that an Extra - Ordinary General Meeting ("EGM") of the Shareholders of Creamline Dairy Products Limited ("the Company") will be held at a shorter notice on Friday, 28th July, 2023 at 1.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set forth in the notice of EGM.

The EGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013, the Rules framed thereunder and vide Ministry of Corporate Affairs Circulars dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020, 13th January, 2021 and 5th May, 2022 (collectively referred to as "MCA Circulars"), the Company intends to send electronic copies of the Notice of the EGM to all the Shareholders whose e-mail addresses are registered with the Company / Depository Participants. Shareholders can attend and participate in the EGM through the VC / OAVM facility only, the details of which will be provided by the Company in the Notice of the EGM. Shareholders attending through VC / OAVM shall be counted for the purpose of the

quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Shareholders who have not registered their e-mail addresses are requested to get their e-mail addresses registered, by writing to the Company at cdpl.secretarial@godrejcdpl.com, along with a copy of the signed request letter mentioning the name and address of the Shareholder, scanned copy of the Shareholder. Certificate (front and back), self-attested copy of the PAN Card and self-attested copy of any document (e.g., Aadhaar Card, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Shareholder. Shareholders holding shares in dematerialized form are requested to register their e-mail ID with the relevant Depository Participant(s). In case of any queries / difficulties in registering the e-mail address, Shareholders may write to the Company at copl.secretarial@godrelcopl.com and/or the Company's Registrar & Share Transfer Agent, vtz., XL Softech Systems Limited at xifield@gmail.com.

> By Order of the Board of Directors For Creamline Dairy Products Limited

Date: 25 July, 2023 Place: Hyderabad

Whole- Time Director & Chief Executive Officer

## Ajmera Realty & Infra India Limited

CIN: L27104MH1985PLC035659

Read. Off.: "Citi Mall" Link Road Andheri (W) Mumbai - 400 053

Tel: +91-22-66984000 Fax: +91-22-26325902 Website: www.ajmera.com Email Id: Investors@ajmera.com

		Consolidated Results				(Re in Lakh) Standalone Results			
Sr. No.	Particulars	Quarter ended			Year Ended	Quarter ended		Year Ended	
110.		30.06.2023 Unaudited	31.03.2023 Audited	30.06.2022 Unaudited	31.03.2023	30.06.2023 Unaudited		30.06.2022 Unaudited	
	( <u></u>								Audited
1	Total Income from operations (Net)	11,757	11,780	5,512	44,063	9,956	9,848	5,423	36,63
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,915	1,943	1,549	9,619	2,647	2,087	1,523	9,48
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,915	1,943	1,549	9,619	2,647	2,087	1,523	9,48
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,107	1,511	1,157	7,150	1,981	1,562	1,139	7,10
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive Income		100 T 100000000		na di constituire	5 / T.B. (18. 19. 19.	0 6 4.72	9000 To 100 PC 100	
	(after tax)]	2,107	1,532	1,157	7,176	1,981	1,583	1,139	7,12
6	Equity Share Capital	3,548	3,548	3,548	3,548	3,548	3,548	3,548	3,54
7	Other equity			1-991.1	73,819	243	574670		66,88
8	Earnings per share (of Rs.10/- each )								
	Basic (Not Annualised for quarter)	5.94	4.32	3.26	20.22	5.58	4.46	3.21	20.0
	Diluted (Not Annualised for quarter)	5.94	4.32	3.26	20.22	5.58	4.46	3.21	20.0

- The above consolidated and standalone financial results of the Company have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 25th July, 2023, along with limited review report given by the Statutory Auditors.

  The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (IND AS') notified under Section 133 of the Companies Act 2013, read together with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015.
- The results will be available on the Company's website: www.ajmera.com and have been su mitted to the Stock Exchanges where the Equity Shares of the company are listed The Company operates in single segment i.e. Construction (Real Estate).

  The figures for the quarter ended 31st March 2023 as reported in these financial results are the balancing figures between audited figures in respect of the full previous financial
- r and the published year to date figures up to the third quarter of the previous financial year. The previous period's figures have been regrouped or rearranged wherever necessary.

For Almera Realty & Infra India Ltd SD/ Manol I. Almera

Managing Director

Place : Mumbal Date: 25th July, 2023

Prudent

# PRUDENT CORPORATE ADVISORY SERVICES LIMITED.

CIN: L91120GJ2003PLC042458

- Money through wisdom -

Registered Office: Prudent House, 3 Devang Park Society, Panjarapole Cross Road, Ambawadi, Ahmedabad - 380015, Gujarat, India. Phone: +91-79-40209600. E-mail: cs@prudentcorporate.com | www.prudentcorporate.com

YoY Revenue **28.8% 1** 

YoY Operating Profit 21.9%+

44.8%1

YoY AUM Growth 34.6% 1 YoY SIP Gross Flows (June 23)

25.8%T

Run rate of Monthly SIP Book

(Rs. In Crores except for EPS)

(\*Growth Numbers is for Q1FY24) • (\*Growth in Closing AUM as on June 2023)

# **EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS** FOR THE QUARTER ENDED ON 30<sup>™</sup> JUNE, 2023

	Consolidated					
Particulars	Quarter ended 30/06/2023	Quarter ended 30/06/2022	Quarter ended 31/03/2023	Year ended 31/03/2023		
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited		
Total Income from operations	165.4	128.4	177.0	611.3		
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	37.6	26.1	55.3	156.8		
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	37.6	26.1	55.3	156.8		
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	28.1	19.4	41.2	116.7		
Total Comprehensive income for the period [Comprising profit/(loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	28.1	19.3	41.2	116.5		
Equity Share Capital	-	). <del>=</del> *	-	20.7		
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	ı-	.=	329.3 (As on 31° Mar, 2023)		
Earnings Per Share (FV of Rs. 5/- each)						
Basic:	6.78	4.68	9.96	28.18		
Diluted:	6.78	4.68	9.96	28.18		

\* EPS is not annualized for quarter ended periods

Notes: The above is an extract of the detailed quarterly financial results filed with Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly consolidated financial results and quarterly standalone financial results for the Quarter ended on 30th June, 2023 along with the notes, are available on the websites of Stock Exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com and also on the Company's website at www.prudentcorporate.com.

# **EXTRACT OF KEY NUMBERS OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS**

(Rs. In Crores except for EP								
	Standalone							
Particulars	Quarter ended 30/06/2023	Quarter ended 30/06/2022	Quarter ended 31/03/2023	Year ended 31/03/2023				
	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited				
Total Income from Operations	144.1	115.3	137.2	518.2				
Profit Before Tax	30.8	21.0	26.5	99.6				
Profit After Tax	23.1	15.6	19.8	74.2				

An Independent Retail Wealth Management Services Group

₹ 63,057 Cr 15.43 Lacs Mutual Fund AUM Unique Retail Investors | Mutual Fund Distributors

27,462

20.34 Lacs 42.30 Lacs Live SIPs **Live Folios** 

120 Pan India Branches

For and behalf of the Board of Directors Sanjay Shah - Managing Director

Place: Ahmedabad Date: 25 July, 2023









Managing Director & CEO







DIN: 00239810

Mumbal, July 25, 2023

Closure of Register of Members and Payment of Dividend

Members who are holding shares in physical form may visit the link https://web.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html to update bank

- a) Upload self-attested scanned copy of PAN Card;
- b) Upload self-attested scanned copy of any document (such as Aadhaar Card, Passport) in support of the address of the Members as registered with the Company:

said Form ISR-1 can be downloaded from the above website.

kyc@linkintime.co.in by mentioning subject line as "KYC Updation (Company Name) - Follo No.

E-voting Information:

By Order of the Board Century Enka Limited Rahul Dubey

Company Secretary

Club**Mahindra** 

# MAHINDRA HOLIDAYS & RESORTS INDIA LTD

Regd. Off.: Mahindra Towers, Dr G M Bhosle Marg, Worli, Mumbai - 400 018 CIN: L55101MH1996PLC405715, w: www.clubmahindra.com, e: investors@mahindraholidays.com

1.56

1.56

1.68

0.01

2.82

2.81

1.49

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023											
	(₹ in lakd										
			Standalone		Consolidated						
SI. No.	Particulars	Quarter ended June 30, 2023	Quarter ended March 31, 2023	Quarter ended June 30, 2022	Quarter ended June 30, 2023	Quarter ended March 31, 2023	Quarter ended June 30, 2022				
		Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited				
1.	Total Income from operations	35,485.18	33,632.14	30,421.80	65,182.58	73,526.58	63,702.40				
2.	Net Profit for the period before Tax	5,101.57	4,243.11	4,543.38	871.28	7,714.22	3,964.40				
3.	Net Profit for the period after Tax	3,788.73	3,125.60	3,363.28	89.05	5,631.16	2,982.47				
4.	Other Comprehensive Income after tax	65.10	276.91	188.12	3.59	510.34	141.68				
5.	Total Comprehensive Income for the period after tax	3,853.83	3,402.51	3,551.40	92.64	6,141.50	3,124.15				
6.	Equity Share Capital (Net of Treasury of Shares)	20,091.20	20,069.70	19,991.31	20,091.20	20,069.70	19,991.31				
7.	Earnings Per Share (of ₹10/- each) (not annualized)										

### (a) Basic (in ₹) (b) Diluted (in ₹)

1.88 1.68 0.01 1.48 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results of the Company for the quarter ended June 30, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on BSE LTD. (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited

1.89

w.nseindia.com) and on Company's website (www.clubmahindra.com). The Standalone and Consolidated financial results for the quarter ended June 30, 2023 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on July 25, 2023. These financial results were subject to limited review by

Operating segments are reported in a manner consistent with the internal reporting provided to the Chief Operating Decision Maker

- ("CODM") of the Group. The Group has identified the following segments as reporting segments based on the information reviewed by CODM: MHRIL(Club Mahindra) and Holiday Club Resorts OY (HCRO). During the quarter ended June 30, 2023, the Company has allotted 1,50,453 equity shares of ₹ 10/- each, pursuant to exercise of stock options in accordance with the Company's Stock Option Scheme (ESOS 2014 & 2020). Further the company (through Mahindra
- Holidays & Resorts India Limited Employees Stock Option Trust) has transferred 64,468 equity shares of ₹ 10/- each, pursuant to exercise of stock options in accordance with the Company's Stock Option Scheme (ESOS 2006 and ESOS 2014). The Company received an order ('the Order') from National Financial Reporting Authority ('NFRA') on March 29, 2023 wherein NFRA has made certain observations on identification of operating segments by the Company in compliance with requirements of Ind AS 108 and the Company's existing accounting policy for recognition of revenue on a straight-line basis over the membership period. As per the order received from NFRA, the Company was required to complete its review of accounting policies and practices in respect of disclosure of operating segments and timing of recognition of revenue from customers and take necessary measures to address the observations made in the Order. The Company has submitted its assessment to NFRA and will consider further course of action, if any, basis directions

As at June 30, 2023, the management has assessed the application of its accounting policies relating to segment disclosures and revenue recognition. Basis the current assessment by the Company after considering the information available as on date; the existing accounting policies, practices and disclosures are in compliance with the respective Ind AS and accordingly have been applied by the Company in the preparation of these financial results. The figures for the quarter ended March 31, 2023 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year

Figures for the previous periods have been re-grouped / re-classified where necessary. For MAHINDRA HOLIDAYS & RESORTS INDIA LTD

Kavinder Singh

दि.२५ : परिसरातील नागरिकांना

ना यापुढे करावा लागू नये म्हणून औष्णिक विद्युत केंद्र(सिटीपीएस) ते क्राईर-ट नाल्याचे बांधकाम केले जाणार आहे यासाठी खनिज विकास निधीतून २ कोटी रूपयांचा निधी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने उपलब्ध झाला

आहे. दरम्यान पूरग्रस्तांना प्रति कुटुंब ५ हजार रू मदत दिली जाणार आहे अशी माहिती तहसीलदार विजय पवार यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना दिली. ते तुकुम परिसरातील पूरग्रस्त

भाजपा

भागाची

पाहणी पदाधिकऱ्यांसोबत करतांना बोलत होते. जिल्ह्यात १८ व २० जुलैला पावसाने कहर केला. महानगरात २४ पुरस्थितीचा साम तासात २४० मिमी पाऊस झाल्याने तुकुम परिसरातील द्वारकानगर,राऊत आउट,वानखेंडे वाडी व महेश नगर येथे ४ ते ५ फूट पाणी साचले. अनेकांच्या घरात पाणी हॉस्पिटल पर्यत शिरल्याने शेकडों कुटुंबियांना मोठ्या याचा फटका बसला.याची दखल घेत नगरसेवक सुभाष

## जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती प्रभावती महांगुरा प्रजापती, लालचंद महांगुराम प्रजापती रामसेवक महांगुराम प्रजापती, रामसकल महांगुराम प्रजापती, रामप्यारे महांगुराम प्रजापर्त व आनंद महांगुराम प्रजापती हे स्वर्गीय **महांगुराम प्रजापती** यांचे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी असून खालील स्थावर मालमत्तेबाबत मालक/सदस्य आहेत.

१) औद्योगिक गाळा क्र.२, तळमजला, सत्यसाः इंडस्ट्रीयल को–ऑप. सोसायटी (नियोजित), पत्ता फाटक रोड, भाईंदर (पुर्व), तालुका व जिल्हा ठाणे-४०११०५ या जागेचे मालक.

२) ओम विहार कोहौसोलि., फ्लॅट क्र.बी/४०४. . कस्तरी गार्डन, टेम्भा हॉस्पिटल रोड, भाईंदर (पश्चिम), तालुका व जिल्हा ठाणे-४०११०१ य

३) न्यु बलदेव कोहौसोलि., फ्लॅट क्र.१०९ विनायक नगर, भाईंदर (पश्चिम), तालुका व जिल्हा ठाणे-४०११०१ या जागेचे मालक/सदस्य.

४) चंद्रवदन (प्रेम भवन) कोहौसोलि., दुकान क्र.३ विनायक नगर, भाईंदर (पश्चिम), तालुका व जिल्हा ठाणे-४०११०१ या जागेचे मालक/सदस्य.

५) चंद्रवदन (प्रेम भवन) कोहौसोलि., दुकान क्र.४ विनायक नगर, भाईंदर (पश्चिम), तालुका व जिल्ह ठाणे-४०११०१ या जागेचे सह-मालक/सह-सदस्य (५०% शेअर्स).

महांगुराम प्रजापती यांचे जौनपूर, उत्तरप्रदेश येथे दिनांक २६.०१.२०२२ रोजी निधन झाले. त्यांच्य पश्चात श्रीमती प्रभावती महांगुराम प्रजापती-पत्नी, लालचंद महांगुराम प्रजापती-मुलगा रामसेवक महांगुराम प्रजापती-मुलगा रामसकल महांगुराम प्रजापती-मुलगा, रामप्यां महांगुराम प्रजापती-मुलगा व आनंद महांगुरा प्रजापती-मुलगा हे कायदेशीर वारसदार प्रतिनिधी आहेत. आता वरील सर्व कायदेशी वारसदारांनी मौखिक मान्य व निश्चित केले आह की, स्वर्गीय महांगुराम प्रजापती यांचे सर्व शेअर्स व अधिकार त्यांची पत्नी व त्यांचा मूलगा यांच्याद्वां मुक्तता करारनामामार्फत त्यांनी मौखिक निश्चित प्रमाणे त्यांच्या नावे केले जातील

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट व शेअर्सबाबत काही दावा. अधिकार, हित व हक्क वारसा स्वरुपात असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य पराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्तांना त्यांचे कार्यालय १०९ पार्वती स्मृती, राजेश हॉटेलजवळ, स्टेशन रोड भाईंदर (प.), जिल्हा ठाणे-४०११०१ येथे सद सूचना प्रकाशनापासून ७ दिवसांत कळवावे अन्यथा असे दावा त्याग केले आहेत, असे समजले जाईल आणि हस्तांतर करण्याची प्रक्रिया पर्ण केर्ल जाईल.

ठिकाण: भाईंदर (पश्चिम) दिनांक: २५.०७.२०२३

सही/ वकील भारत एम. शाह वकील उच्च न्यायालय

नमुना झेड (नियम १०७ पोट नियम (११ (ड-१) पहा)

स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्याबाबतची नोटीस

कोपरखैरणे नवी मुंबई यांच्या महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ अन्वये वसुली अधिकारी अस्न त्यांनी दिनांक २०.०४.२०२२ रोजी मागणी नोटीस ऋणको संतोषकुमार भगेलूप्रसाद गुप्ता व सहकर्जदार सौ. ममतादेवी संतोषकुमार गुप्ता यांना देऊन नोटीशीमध्ये नमुद केलेली रक्कम रु. ११,९८,२०५/ - (अक्षरी रु. अकरा लाख **अद्वयान्नव हजार दोनशे पाच फक्त**) सदर नोटीस मिळाल्याच्या दिनांकापासून ऋणको याने रक्कम जमा करण्यास कसूर केली आहे. खाली सही करणाऱ्या अधिकाऱ्याने दिनांक २६.११.२०२२ रोजी जप्तीची नोटीस दिली असून, पुढे निर्दिष्ट केलेली मालमत्त जप्त करण्यात आली आहे.

ऋणकोने रक्कम जमा करण्यास कस्र केल्यामुळे, ऋणकोला याप्रमाणे नोटीस देण्यात येत आहे आणि सर्व नागरिकांना. खाली निर्दिष्ट केलेल्या मालमत्तेचा खाली सही करणाऱ्या अधिकाऱ्याला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १०७ (११)(ड-१) अन्वये दिलेल्या अधिकारानुसार या **३० मे या दिवशी २०२३** या दिवशी सिम्बॉलीक ताबा घेतला आहे

विशेषकरुन ऋणकोला आणि सर्व नागरिकांना याद्वारे सावध करण्यात येत आहे की मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार करु नयेत आणि व्यवहार केल्यास त्यास श्री गणेश नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित कोपरखैरणे नवी मुंबई यांच्या बोजाची रक्कम रु. १२,७०,३५८/ - (अक्षरी रु. बारा लाख सत्तर हजार तीनशे अट्ठावन्न फक्त) आणि त्यावरील व्याज याला अधीन राहावे लागेल.

स्थावर मालमत्तचे वर्णन : रुम नं. ४१, कन्हया नगर, हनुमान मंदिराजवळ, ईलटणपाडा,

दिघा गाव - ४००७०८. शिक्का

दिनांक:- १६/०६/२०२३ ठिकाण :- कोपरखैरणे

सदी/ -अंजना एस. जाधव विशेष वसुली व विक्री अधिकारी (महाराष्ट्र सह. संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये)

# PUBLIC NOTICE

Form No. URC-2

Advertisement giving notice about registration under Part I of Chapter XXI [Pursuant to section 374(b) of the companies Act, 2013 and rule 4(1) of the companies (Authorised to Register) Rules, 2014]

1. Notice is hereby given that in pursuance of sub-section (2) of section 366 of the Companies Act, 2013, an application has been made to the Registrar at 100, Everest, Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra that Priority Edit LLP may be registered under Part I of Chapter XXI of the Companies Act 2013, as a company limited by shares.

2. The principal objects of the company are as follows:

To carry on the business of developing, producing, editing commercial feature films, photographs, broadcasting, telecasting, relaying, transmitting, content developing, animations, graphics, sound effects, distributing, release or running any video, image engagement, 360 panaroma, virtual tour, aerial editing, retouching, keywording, photo culling and photo correction.

3. A copy of the draft memorandum and articles of association of the proposed company may be inspected at the office at: Room No 3 Krishna Villa Rathodi Village Marve Road Kharodi Malad West Mumbai Maharashtra 400095.

4. Notice is hereby given that any person objecting to this application may communicate their objection in writing to the Registrar at 100, Everest, Marine Drive, Mumbai-400002, Maharashtra, within twenty one days from the date of publication of this notice, with a copy to the company at its registered office at Room No 3 Krishna Villa Rathodi Village Marve Road Kharodi Malad West Mumbai Maharashtra 400095

Dated this 24th day of July'2023

Place: Mumbai

Name(s) of Applicant Sd/-**CHARLES MOSES GUNASEKHARAN** Sd/-**ANSHUKA CHARLES** 

कासंगोट्टवार यांनी मदतीचा हात देते अनेकांना सुरक्षित रश्यळी पाचारण केले.

विशेष म्हणजे याकडे कारांगोट्टवार यांनी पालकमंत्री

> मुंबई येथील बृहन्मुंबईकरिता शहर दिवाणी न्यायालय संक्षिप्त दावा क्र.१२८६/२०२१ (दिवाणी सांकेतांक १९०८ चा सांकेतांक आदेश ५. नियम २०(१ए) अन्वये) तकार सादर १९.१२.२०१७

तक्रार दाखल २१.०२.२०२३ आदेश ५, नियम २ अंतर्गत गगरी प्रक्रिया संहिता, १९०८ अंतर्गत कलम १६ यावसायिक न्यायालय कायदा, २०१५

नेयम ५१. देवाणी प्रक्रियेचा सांकेतांक १९०८ चे कलम २७ ओ.व्ही

ल १,५,७ व ८ आणि ओ.८, ओ.९ अंतर्गत समन्स. **इंडियन ओव्हरसीज बँक,** बँकिंग कंपनीज (उपक्रम . ।।प्तीकरण व हस्तांतर) कायदा १९७० च्या तरतुदीअंतर्गत श्रापन संस्था यांचे मध्यवर्ती कार्यालय: ७६३ अण्णा सला: वेन्नई - ६०० ००२. प्रादेशिक कार्यालय ५ वा मजला -विंग, मेकर टॉवर कफ परेड, मुंबई ४०० ००५ आणि nखा कार्यालय-फोर्ट शाखा, टेमारिंड हाऊस, ३० व ३२, रेमारिंड लेन, फोर्ट, मुंबई-४००००१

...फिर्यादी विरूद

श्री. पंकज रॉबिन्सन गौट भारतीय रहितायी । रहणार = ९०१ सी कॅसेलिय नाहर अमृत शक्ती चांदिवली, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००७२

आणि तसेचः ।।हरखाडी गाव, महाश्वर, मंडलेश्वर रोड, मानपुर-तालुका जिल्हा-इंदौर.

श्री. पंकज रॉबिन्सन

ज्याअर्थी वरनामित फिर्यादींनी सहाय्यतेकरिता मा यायाधिश, श्री.यू.सी.देशमुख (दिनांक १८.०३.२०२३ एच.एच.जे. श्री.व्ही.एस.गायके

उपरोक्त नामांकित वादी/चे तुमच्या विरुद्ध या न्यायालया च्यावसायिक वादाशी संबंधित तक्रार आहे/आहे आणि म्हाला सध्याचे समन्स बजावल्यापासून ३० दिवसांच्या गत लेखी विधान दाखल करण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे आणि जर तुम्ही या ३० दिवसांच्या कालावधीत नेखी विधान दाखल करण्यात अयशस्वी ठरलात, त -गरवानगी दिली जाईल, अशा कारणास्तव इतर कारणास्तव, ाज्य न्यायालयात दाखल केले जातील. लिखित स्वरूपात आणि न्यायालयास योग्य वाटेल अशा खर्चाच्या देयतेवर परंतु समन्सच्या सेवेच्या तारखेपासून १२० दिवसांनंतरचा सावा. समन्सच्या सेवेच्या तारखेपासून एकशे वीर देवसांची मुदत संपल्यावर, तुम्ही लेखी विधान दाखल रण्याचा अधिकार गमावाल आणि न्यायालय लिखित

### वेधान रेकॉर्डवर घेण्याची परवानगी देणार नाही फिर्यादींनी विनंती केली आहे की:-

- म. असे की, प्रतिवादीला फिर्यादीला रू.८,४७,२८८.१६ (रूपये आठ लाख पत्तेचाळीस दोनशे अठ्ठयाऐंशी आणि पैसे फक्त) देर देण्याचे आदेश दिले जावे, दहाव्या क्रमांकाच्या प्रतिवादीने १०.०७.२०२० पर्यंत देय दिले आहे, ११.०७.२०२० पासन संपर्ण थकबाकीचा भरणा किंवा वसुली होईपर्यंत मासिक विशातीसह मंजूरी पत्राद्वी प्रतिवादींनी रीतसर स्वीकारलेल्या अटी व शर्तींनुसा अनियमित थकबाकीवर करारानुसार आणि २% अतिरिक्त व्याज आकारले जाते.
- प्रतिवादीला जंगम आणि स्थावर मालमत्तेचे तपशील शपथेवर उघड करण्याचे निर्देश दिले जाऊ शकतात . या दाव्याची सनावणी आणि अंतिम निकाल लागेपर्यंत हे माननीय न्यायालय प्रतिवादीला या माननीय न्यायालयाच्या पूर्व लेखी परवानगीशिवाय देश सोडण्यापासून भारत सरकार, परराष्ट्र व्यवहा मंत्रालयाने जारी केलेला पासपोर्ट आत्मसमर्पण आणि /
- सूटच्या खर्चासाठी;

प्रकरणाचे स्वरूप आणि परिस्थितीनुसार पुढील आणि इतर सवलतींकरिता.

किंवा त्यांचा पासपोर्ट जमा करण्याचे आदेश देण्यास

.न्यायालयासमक्षा व्यक्तिशः किंवा सदर प्रस्ताव सचनेसंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल अशा विकलामार्फत किंवा असा एखादी व्यक्ती जो वर नमद फिर्यादींच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देऊ शकेल अशा इतर च्यक्तीसोबत उपस्थित रहावे आणि तुमच्या उपस्थितीकरिता प्रस्ताव सचनेच्या अंतीम निवारणासाठी तारीख निश्चित हली असल्याने तम्ही त्या तारखेला तमचे सर्व साक्षीदा सादर करावे आणि तुम्हाला येथे सूचना देण्यात येत आहे की. वर नमद तारखेला तम्ही गैरहजर राहिल्यास प्रस्तावाची सूचना सुनावली जाईल आणि तुमच्या गैरहजेरीत निर्णय दिला जाईल आणि तुमच्या प्रकरणाच्या पृष्ठयर्थ तुमची इच्छा नसल्यास फिर्यादींच्या प्रकरणासंदर्भातील पुरावे समाविष्ट दस्तावेज जर तुमच्या ताब्यात असतील तर ते तुमच्या तकिलाम्बर पारतातेत

माझ्या हस्ते व न्यायालयाच्या शिक्यानिशी देण्यात आले आज दिनांकीत २० जुलै, २०२३

निबंधकाकरित शहर दिवाणी न्यायालय (शिक्का)

मे. घासावाला ॲण्ड असोसिएट्स फिर्यादींचे वकील फ्लॅट क्र.८०२, ई-विंग, दूधवाला कॉम्पलेक्स, बेलासिस रोड, एस.टी.डेपोच्या पुढे, मुंबई सेन्ट्रल, मुंबई-४००००८. ई-मेल:ahaswalaassociates@hotmail.com दूर.क.:9892432192

सुधीर मुनगंटीवार यांचे लक्ष वेधले होते. सोमवारी या परिसराची तहसीलदार समवेत भाजपा

पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. रेल्वे लाईनचा बाजूला औष्णिक विद्यत केंद्राने उभी केलेली भिंत व अतिक्रमणामुळे पाणी अडले व यातून तेथे गुढघ्याच्यावर पाणी साचलें, हे स्पष्ट झाल्याने आता तेथे मोठा नाला बांधला जाणार आहे

मुंबई येथील बृहन्मुंबईकरिता शहर दिवाणी न्यायालय

संक्षिप्त दावा क्र.५५३/२०१९ (दिवाणी सांकेतांक १९०८ चा सांकेतांक आदेश ' नियम २०(१) अन्वये) तक्रार सादर १९.१२.२०१७ तक्रार दाखल २१.०२.२०२३

दिवाणी प्रक्रिया १९०८ सांकेतांकाचे कलम ओ.३७ नियम २ अंतर्गत याचिकेच्या उत्तराचे समन्स. स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया कायद १९५५ च्या तरतुदीअंतर्गत स्थापन झालेली बँक, यांचे मुख्य कार्यालय-१८१९, देवदास कामलेग ब्लॉक. सिनर्जी हमारत, वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स, वांद्रे (पुर्व), मुंबई ४०००५१, नॅशनल स्टॉक एक्सचेंज च्या मागे, आणि शाख रिटेल ॲसेट सेन्ट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटर (आरएसीपीसी) १ला मजला, अशोक सिल्क मिल कंपाउंड, एलबीए मार्ग, घाटकोपर (पश्चिम), मुंबई-४०००८६.

विरूद्ध

१. श्री.धर्मेंद्र कुमार कल्लूप्रसाद तिवारी, च्यः २० वर्षे व्यवसाय-नाही पत्ना- ६३८ विष्णाना सोसायटी, रायगड चाळ, एल.यू.गडकरी मार्ग, चेंबूर, मुंबई

२.कल्लूप्रसाद तिवारी, वयः ५९ वर्षे, व्यवसाय-नाही, पत्ता - ६३५, विष्णु नर सोसायटी, रायगड चाळ, एल.यू.गडकरी मार्ग, चेंबूर, मुंबई ४०००७४.

...प्रतिवादी

१. श्री.धर्मेंद्र कुमार कल्लूप्रसाद तिवारी २.कल्लूप्रसाद तिवारी

ज्याअर्थी वरनामित फिर्यादींनी सहाय्यतेकरिता म यायाधिश, श्री.य.सी.देशमख (दिनांक ०३.०१.२०२० रोजीचे आदेशानुसार) यांच्या समक्ष न्यायालय कक्ष क्र.५९ ज्याअर्थी उपरोक्त नामांकित वादी/ने वरील नामांकि प्रतिवादीने आपल्या विरुद्ध दिवाणी प्रक्रिया संहिता. १९०८ च्या आदेश ३७ च्या नियम २ अंतर्गत माननीय न्यायालय दावा दाखल केला आहे

### फिर्यादींनी विनंती केली आहे की:-

प्र. असे की, प्रकरण **'आय'** अर्थात दाव्याच्य तपशिलानुसार संपुर्ण परतफेड न्यायीक तारखेपासून तत्सम दराने पुढील व्याजासह आणि न्यायीक निवाडापर्यंत दावा दाखल केल्याच्या तारखेपासून १३% प्रतिवर्ष दराने वरील शैक्षणिक क खात्याअंतर्गत ०१.०७.२०१७ पासून लागू होणारी शिल्लक थकबाकी रक्कम, दावे दाखल केल्याच्य तारखेनुसार **रु.६०,१९६/- (रुपये साठ हजार** एकशे शहाण्णव फक्त) ही सरासरी रक्कम प्रतिवादींर्न संयक्तपणे व वेगवेगळेपणे जमा करण्याचे आदेश देण्या

. खटल्याची सुनावणी आणि अंतिम निकाल बार्क असताना, प्रतिवादीला शपथेवर प्रतिज्ञापत्र दाखल करून त्यांची संपूर्ण मालमत्ता उघड करण्याचे निर्देश दिले जातील:

. खटल्याची सुनावणी आणि अंतिम निकाल बार्क असताना, प्रतिवादीला रु.१,१७,१३१/- (रुपये एक लाख सतरा हजार एकशे एकतीस फक्त) रक्कम य माननीय न्यायालयात दावा दाखल केल्याच्य तारखेपर्यंत जमा करण्याचे निर्देश दिले जावे

विनंतीच्या दृष्टीने (अ) ते (फ) येथे वरील अंतरिम आणि अंतरिम आरामासाठी;

असे की. या माननीय न्यायालयाला प्रतिवादील खटल्याची किंमत वादीला देण्याचे आदेश देण्यास आने

. असे की, हे माननीय न्यायालय वादीला योग्य आर् योग्य वाटेल त्याप्रमाणे आणखी आणि इतर दिलास देण्यास या माननीय न्यायालयाला आनंद होईल

म्हाला याद्वारे समन्स देण्यात येत आहे की. तमच्य सेवेपासून दहा दिवसांच्या आत, तुमच्यासाठी हज ाहण्यासाठी, कसूरदार म्हणून, वादी/ला अशा दह दिवसांची मुदत संपल्यानंतर कधीही रु.१,१७,१३१/ (रुपये एक लाख सतरा हजार एकशे एकतीस फक्त) आणि . माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार असे व्याज, जर असेल तर, अशी विनंती केलेली रक्कम आणि खर्च, डिक्री मिळवण्याचा अधिकार असेल.

तुम्ही तुमच्यासाठी हजर राहण्यास कारणीभूत ठरल्यास त्यानंतर वादी तुम्हाला निकालासाठी समन्स पाठवतील ज्याच्या सुनावणीच्या वेळी तुम्ही माननीय न्यायालयाकडे दाव्याचा बचाव करण्यासाठी रजा मागण्याचा हक्कदार असाल. प्रतिज्ञापत्राद्वारे तम्ही माननीय न्यायालयाचे समाधान केल्य

प्रतिवाद करण्याची रजा मिळ शकते अन्यथा गणवत्तेव राव्याला बचाव आहे किंवा तम्हाला दाव्याचा बचा करण्याची परवानगी दिली जावी हे वाजवी आहे. माझ्या हस्ते व न्यायालयाच्या शिक्यानिशी देण्यात आले

आज दिनांकीत २६ जुलै, २०२३

मे. व्ही.बी. तिवारी ॲण्ड कंपनी फिर्यादींचे वकील ४६, इस्लाम इमारत, १ला मजला, व्ही.एन. रोड अकबरअलीज समोर, फोर्ट, मंबई-४०००२३ मोबां.८९७६१४३१३० जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. श्री. राजेश मेनन चालक मे. एसीजी पाम फार्मा टेक्नॉलॉजिस प्रा.लि., पाम हाऊस, प्लॉट क्र.१२७, कांदिवली इंडस्ट्रीयल इस्टेट, चारकोप, कांदिवली (पश्चिम) मुंबई-४०००६७ हे कांदिवली को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट लिमिटेड. ७६-सीडी समोर. कांदिवली को-ऑप. इंडस्टीयल इस्टेट, चारकोप, कांदिवली (प.) मुंबई-४०००६७ या सोसायटीचे सदस्य असून प्लॉव क्र.१२७ चे मालक आहेत, त्यांच्याकडून अनुक्रमांक २००१ ते २०१० (क्र.१०) धारक भागप्रमाणपत्र हरवले आहे. जर कोणास सापडल्यास त्यांनी मोबा.क्र.:९८१९०९००७ वर कळवावे आणि त्यांना योग्य ते इनाम दिले जाईल. जर कोणा व्यक्तीस याबाबत काही आक्षेप असल्यास त्यांनी सचना प्रकाशनापासून १५ दिवसात कांदिवली को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट लिमिटेड, ७६-सीडी समोर, कांदिवली को-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट, चारकोप कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ येथे कळवावे आमच्या कंपनीकडून हरवलेले भागप्रमाणपत्राऐवजी द्य्यम प्रमाणपत्राकरिता सोसायटीकडे अर्ज करेल. ठिकाण: मुंबई दिनांक: २६.०७.२०२३

सार्वजनिक सूचना

सर्व संबंधित व्यक्तींसह सर्व संबंधित व्यक्ती पर्यावरण गट, स्वयंसेवी संस्था आणि इतरांना याद्वारे सचित केले जाते की राज्य पर्यावरण प्रभाव मल्यांकन प्राधिकरण, महाराष्ट्र यांनी मेसर्सन पर्यावरण मंजुरी दिली आहे. नेस्को लिमिटेड नेस्को सेंटर वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व) मुंबई ४०००६३, महाराष्ट्र येथील प्रदर्शन व -कन्व्हेन्शन सेंटरच्या विकासाच्या प्रस्तावित विस्तारासाठी. क्रमांक २२३ए/१ए, २२३/१ २२५, २३९ए, २४०, २४१, २४१/१ ते ६ २४२बी, २४३अ आणि २४८अ, गोरेगाव (पूर्व) मुंबई-४०००६३ मे. नेस्को लि.

ईसी पत्र क्रमांक एसआयए/एमएच/इन्फ्रा२ ४०४३१५/२०२२ दिनांक २१.०७.२०२३. मंजुरी पत्राची प्रत परिवेश पोर्टलवर उपलब्ध आहे आणि ती पर्यावरण आणि वन मंत्रालयाच्य www.envis.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही पाहता येईल.

मे. नेस्को लिमिटेड (नेस्को सेंटर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०००६३) महाराष्ट

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते कि, फ्लॅट नं.जी/३, "बी" विंग, तळमजला, ओम रिद्धी को-ऑप. हौसिंग सो. लि., देना बॅंकेजवळ, राम मंदिर रोड, भाईंदर प., जि. ठाणे, श्रीमती उषा गोपाल बियाणी, ह्यांच्या नावांनी होता. परंतु श्रीमती उषा गोपाल बियाणी, ता. २९/०१/२०२३, रोजी मयत झालेले असून त्यांच्या वारसापैकी म्हणून श्री दिनेश गोपाल बियाणी, ह्यांनी सोसायटीला सदर फ्लॅट व शेअर सर्टीफिकेट आपल्या नावांनी करण्यासाठी अर्ज केलेला आहे. तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाचे आत आपल्याजवळील पुराव्यासह ए/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी.एच.एस. लि., स्टेशन रोड, भाईदर (प), जि. ठाणे – ४०१ १०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तसा कठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व सोसायटीला सदर अर्ज मंजूर करता येईल

पुनित सुनील गारोडिया (वर्कील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण : भाईदर दि. २६/०७/२०२३

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. (१) श्री. प्रविण नंदा व (२) श्रीमती निलीमा नंदा हे ए-२०४. रग मजला. बी विंग. सायप्रेस को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, हिरानंदानी **गार्डन्स, पवई, मुंबई–४०००७६,** सोसायटी नोंद क्र.बीओएम/डब्ल्युएस/एचएसजी/टी.सी.<sub>/</sub> ५२४०/१९९१ दि.११.१२.१९९१, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील जागेमधील सर्व क्यारनामा व दस्तावेजांसह मालमत्तेचे मालक व ताबेदार आहेत. सदर फ्लॅटबाबतचे सोसायटीद्वारा वितरीत भागप्रमाणपत्र क्र.०४५ नुसार अनुक्रमांक २५६ ते २६० असलेले भागप्रमाणपत्र हरवले आहे आणि शोध घेऊनही सापडलेले नाही जर कोणा व्यक्तीस/कायदेशीर वारसदारास सदर मालमनेबाबन कोणनाही टावा आक्षेप किंवा अधिकार. हक्क. हित इत्यादी असल्यास त्यांनी सदर सचना प्रकाशनापासन **१५ दिवसांत** आवश्यक कागदोपत्री पराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे. तद्नंतर माझे अशील दय्यम प्रतींकरिता अर्ज करण्याची प्रक्रिया पुर्ण करतील आणि सदर सूचनेच्या दिवस समाप्तीनंतर प्राप्त कोणताही दावा . वेचारात न घेता उपरोक्त जागेच्या विक्रीची सर्व प्रक्रिया माझे अशील पुर्ण करतील.

आज दिनांकीत २६ जुलै, २०२३ नरेंद्र आर. सिंग वकील उच्च न्यायालय दुकान क्र.६८, पवई प्लाझा, हिरानंदानी गार्डन्स

जाहीर सूचना

आम्ही मे. अंतरिक्ष लाईफस्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड, सर्वसाधारण जनतेस कळवु इच्छित महाराष्ट शासनाच्या पर्यावरण विभागाः आमच्या इमारत क्र. २२८ आणि २२९ सुरु किरण सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, स नं. २२९, सि. टी. स. नं. ५६८४ **(**पार्ट**)** गाव :- घाटकोपर, पंतनगर, घाटकोपर - (पूर्व) प्रकल्पाला दिनांक २१ जलै २०२३ पत्र क्रमांक SIA/MH/INFRA2 413808/2023, EC Identification No EC23B038MH154729. अन्वे गर्यावरणाच्या दृष्टिकोनातन मान्यता दिली आहे त्रदर मान्यता पत्राची प्रति http://parivesh.nic.in . नंकेतस्थळावर . अंतरिक्ष लाईफस्पेसेस प्रायव्हेट लिमिटेड .

> जाहीर नोटीस येथे सूचना देण्यात येते आहे कि, माझे अशिल माय सहदेवन यांनी दिलेल्या माहितीवरून हि जाहिर नोटीस दे आहे कि, त्यांच्या खालील नमूद सहभागी मिळकतीचे कै. श्रीमती. अंबुजाक्षी सहदेवन यांचे दिनांव ०५-२०२१ रोजी निरवसीयत निधन झाले. तदुपुट यांचे पती व सदर सदिनकेचे मूळ लाभार्थी **कै. श्रें सहदेवन केशवन** यांचे दिनांक २२-११-२००६ रोजं

> **पहदेवन** आणि **जया सहदेवन** फक्त हे वारसदार आहेत या नोटीसीद्वारे नमूद संयुक्त मिळकतीच्य गंडवलात मालमत्तेत असलेले **कै. श्रीमती. अंबुजा**श्च **सहदेवन** यांचे भाग व हितसंबंध हस्तांतरित करण्यासंबंध यांचे वारसदार किंवा अन्या मागणीदार, हरकतद यांच्याकडून हक्क, मानण्या, हरकती मागवण्यात ये आहेत. हि नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १ दिवसांच्या आत विकलाच्या पत्यावर त्यांनी आपल्य मागण्यांच्या व हरकतीच्या पृष्टर्थ आवश्यक ल ागदपत्रांच्या प्रति व परावे सादर करावेत अन्यथा त nेणतचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, दाव अधिकार नाही व असल्यास तो सोडन दिला अ नजण्यात येईल याची नोंद घ्यावी आणि नमृ मिळकतीच्या भांडवलात, मालमत्तेत असलेले कै. श्रीमत अंबुजाक्षी सहदेवन यांचे भाग व हितसंबंध **माया सहदेव** यांच्या नावे हस्तांतरीत करण्यास संस्थेस, संबंधि

अधिकाऱ्यास मोकळीक राहिल मिळकतीचा तपशिल रुम नं. डी - ७, गोराई (१) आशादिप सह. गृह निर्मा संस्था मर्यादित, प्लॉट नं. ४६, आर एस सी – २० गोराई- १, बोरीवली पश्चिम, मुंबई - ४०००९१.

**आर.के. तिवारी** (वकील मुंबई उच्च न्यायालय) सी–३/००३, चंद्रेश हिल्स, १,२,३ लोढा मार्ग, आचोळे रोड, नालासोपारा (पूर्व), पालघर–४०१२०

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my Clients MR. AASHEESH R. PARASHAR & MRS. REEMA A. PARASHAR are intending to purchase the residential flat premises situated at B/603 & B/604, 6 th Floor. Harmony CHS LTD (W), Plot No. 343, Fou Bungalows, Oshiwara, Versova, Andhei (W), Mumbai- 400 058 having are dmeasuring approximately 505 square carpet area each having Share Certificat Nos. 75 & 76 respectively bearing listinctive Nos. 371 to 375 & 376 to 38 espectively (fully paid up share of Rs.50/ each) constructed on a land bearing Cadastral Survey No. 1 of Andheri Division of the registration district and Sub District of Mumbai City from MR. SUDIP J. GHOSH & MR. JOYDIP J. GHOSH.

All persons having any claim in respect of, against or to the above said flat premises by way of sale, exchange, mortgage, trust, encumbrance, charge, lien, gift, inheritance, maintenance, possession, or otherwise of whatsoever nature, however, are hereby requested to make known the same in iting, to the undersigned together, with WITHIN A PÉRIOD OF 14 DAYS fro the date of publication hereof, failing which such claim/s or objections, if any shall be considered as waived and/or discharged

YUSUF MITHI- ADVOCATE 58, Level II, Dewan Center, S.V. Road, Jogeshwari (W), Mumbai- 400 102. Ph; 9769277446/983368927

पंजाब नैशनल बैंक punjabnational bank

जीएडी, मंडळ कार्यालय, ठाणे ४था मजला, प्रगति टॉवर इमारत, बांद्रा कुल कॉम्पलेक्स, मुंबई ४०००५१.

ईमेल : cothanegad@pnb.co.in ई-निविदासाठी आमंत्रण सूचना (NIT)

कामाचे स्वरूप एसटीसी इमारत, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे हाउस कीपिंग (लाँड्री आणि मेंटेनेंस सर्विसेस सह) सेवांसाठी वार्षिक देखभाल करारासाठी ऑनलाइन निविदा निविदा मूल्य आणि ईएमडी निविदा मूल्य : ₹ 9,9८०/ - जीएसटीसह अंदाजित रक्कम

**रु.३६,९७,२०५/- लक्ष** (जीएसटी सह) ईएमडी: रु. ७२,३४४/-प्रत्यक्ष आणि ऑनलाईन निविदा सादर

करण्याची अंतिम तारीख व वेळ फीजिकल (टेक्निकल बीड): ३१.०७.२०२३ रोजी १४.०० वा. पर्यंत ऑनलाईन मूल्य बोली :

३१.०७.२०२३ रोजी १२.०० वा. पर्यंत बँकेच्या वेबसाइट्स https://www.pnbindia.in आणि https://etender.pnbnet.in

वर दिनांक ३१.०७.२०२३ रोजी सकाळी १२.०० वाजे पर्यंत निविदा कागदपत्रे डाउनलोड करता येतील

३.२१

सही/-

मनोज आय. अजमेर

दिनांकः २६.०७.२०२३ मुख्य व्यवस्थापव

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते कि, फ्लॅट नं.बी/१०७, पहिला मजला, श्री मोरेश्वर को-ऑप. हौसिंग सो. लि., गीता नगर फाटक रोड, भाईंदर प., जि. ठाणे, श्रीमती जस्टीना सी. सल्डाना व श्री डॉनल्ड पी. सल्डाना, ह्यांच्या नावांनी होता. परंत श्री डॉनल्ड पी सल्डाना ता २४/०/./२०२२ रोजी मयत झालेले असून त्यांच्या वारसापैकी म्हणून श्रीमती जस्टीना सी. सल्डाना, ह्यांनी सोसायटीला सदर फ्लॅट व शेअर सर्टीफिकेटमधील ५०% हिस्सा आपल्या नावांनी करण्यासाठी अर्ज केलेला आहे. तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १४ दिवसाचे . आपल्याजवळील पुराव्यासह ए/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी.एच.एस. लि., स्टेशन रोंड, भाईदर (प.), जि. ठाणे - ४०१ १०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे. अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व सोसायटीला सदर

अर्ज मंजूर करता येईल सही/-पुनित सुनील गारोडिया (वर्कील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण : भाईदर दि. २६/०७/२०२३

जाहीर नोटी<u>स</u> फ्लॅट नं.जी/४, "बी" विंग, तळमजला, ओम रिद्धी को-ऑप. हौसिंग सो. लि., देना बँकेजवळ, राम मंदिर रोड, भाईंदर प., जि. ठाणे, श्रीमती उषा गोपाल बियाणी व श्री सुधीर गोपाल बियार्ण ह्यांच्या नावांनी होता. परंतु श्रीमती उषा गोपाल बियाणी, ता. २९/०१/२०२३, रोजी मयत झालेले असून त्यांच्या वारसापैकी म्हणून श्री सुधीर गोपाल बियाणी ह्यांनी सोसायटीला सदर फ्लॅट व शेअर सर्टीफिकेटमधील ५०% हिस्सा आपल्य नावांनी करण्यासाठी अर्ज केलेला आहे. तसेच त्यांच्याकडून मेसर्स श्री रिद्धी डेव्हलपर्स व श्री ललितकुमार सोहनलाल धोका, ह्यांच्यामध्ये निष्पादित झालेला ता. ११/०९/१९९५, चा मूळ करारनामा हरवलेला आहे. तरी सदर फ्लॅटवर कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाचे आंत आपल्याजवळील पुराव्यासह ए/१०४, न्यू श्री सिद्धिविनायक सी.एच.एस. लि.. स्टेशन रोड भाईदर (प), जि. ठाणे – ४०१ १०१, ह्या पत्त्यावर लेखी कळवावे अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात

पुनित सुनील गारोडिया (वर्कील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण:भाईदर

येईल व सोसायटीला सदर अर्ज मंजुर करत

येईल.

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI Execution Application No. 110 OF 2021 IN R.A.D. SUIT NO. 1845 OF 2016 Mr. Anil Laljibhai Solanki, Aged about 50 Yrs, Occ. Tailor, Residing at: D/17 Randheria Bldg., Dadar Tailoring Shop, N.C. Kelkar Rd, Opp. Shivaji Mandir, Dadar (W), Mumbai-400028. ........... Plaintiff/Decree Holde ..... Plaintiff/Decree Holde Versus

1. Mr. Vinod Laliibhai Solanki, aged about 42 vrs. Occu.- Service, Residing at Sai Om tower, 6th fir, Flat no.603, Roshan Nagar, Borivali(W) Mumbai-92 2. Smt. Geeta Umeshkumar Galia, aged about 50 yrs, Occu. Housewife Residing at Room No. 103,1st floor, Sai Dham Bldg, Natwar Nagar, Rd No.1 Jogeshwari (E). Mumbai-400 060.

3. Mr. Manish Ishwarbabu Jain (deleted)aged about 45 yrs. Occ. Business Add. at Jalgoan Saraf Market, Rajmal Lakhichand Jewellers, Jalgaon, Maharashtra.

4. Shrinath & Co., through Mr. Jitendra Manikant Shah, Aged 65 yrs, Occ.-Builder, Add: at 401, Midas Tower, Bhaudaji Rd, Nr Sion Hospital, Mumbai - 400022 Road Mumbai - 400007 ... Defendants/Judgment Debtors 4(a) Mrs. Jayashree Jitendra Shah - Aged 39 yrs, Occ : Business, Add- 133/ 134, Ground floor, Chandramani Building, Off BIT Cottage, Telang Cross Road No. 4, Matunga (Central), Mumbai -400 019.

4(b) Mr. Jignesh Jitendra Shah - Aged 45 yrs, Occ: Business, Add-133/134,

Ground floor, Chandramani Building, Off BIT Cottage, Telang Cross Road No 4, Matunga(Central) Mumbai-400019.

4(c) Mr. Hardik Jitendra Shah- Aged 35 yrs, Occ: Not known, Add-133/134, Ground floor, Chandramani Building, Off BIT Cottage Telang Cross Road No

Matunga (Central), Mumbai-400019. 4, Matthiga (Central), Mulhibal-Houd 15.
4(d) Mr. Saumil Jiftendra Shah - Aged 30 yrs, Occ: Not known, Add-133/134,
Ground floor, Chandramani Building, Off BIT Cottage Telang Cross Road No. 4, Matunga (Central) Mumbai-400019.

To, The Defendant No. 4(a), 4(c) and 4(d) abovenamed, WHEREAS, the Plaintiff abovenamed have instituted the above suit against

he Defendants praying therein that this Hon'ble Court be pleased to declare that the Plaintiff is the tenant in respect of suit premises viz. Shop No. 17 Ground Floor, Randheria Building Now Known as Swati Manor, D Wing, Situated at N. C. Kelkar Road, Opp. Shivaji Mandir, Dadar (West), Mumbai-400 028, and for such other and further reliefs as prayed in the Plaint. Accordingly the said suit was decreed by the Trial Court Room No. 11 on 3rd April, 2021. In view of the above, the Plaintiff abovenamed have taken out the above Execution Application No. 110 of 2021 In R.A.D. Suit No. 1854 of 2016 praying therein that defendant No. 4 decree shall hand over possession of premises being shop on ground floor of a shop Swati Manor situated at NC Kelkar Marg. Dadar West Mumbai-400 028 which shall be equal to the frontage and equal to earlier shop from Defendant No. 4 handover possession to the Plaintiff (in the newly constructed premises in the suit property) and for such other and further reliefs, as prayed in the application. You are hereby warned to appear before the Hon'ble Judge presiding in Court Room No. 11, 4th Floor, Old Building of Small Causes Court, L.T. Marg, Mumbai- 400 002, in person or by Pleader duly instructed on 26th July, 2023 at 11 A. M.. to show cause against the application, failing wherein, the said application will be heard and determined Ex-parte.

You may obtain the copy of the said Execution Application from the Cour Room. No. 11 of this Hon'ble Court.

Given under the seal of Court, this 21st day of July, 2023

Additional Registrar

**PUBLIC NOTICE** 

Mr. Mohammed Mamji Maknojia a Member of the Hyland Park Cooperative Housing Society Ltd. having, address at, S.V. Road, Near Celebration Hotel, Dahisar East Mumbai- 400 068. and holding Flat No. 130 Building No.4 'A' wing on 1st floor in the building of the society, died on 11/05/2023 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector o objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest o the deceased member in the capital/ property of the society. If no claims objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the ociety. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the

Place: Mumbai Date: 26th July, 2023

For and on behalf of Hyland Park Co-op. Housing Society Ltd Hon. Secretary

secretary of the society from the date of publication of the notice.

अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड सीआयएन : L27104MH1985PLC035659 नोंदणीकृत कार्यालय : २ रा मजला, सिटी मॉल, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५३

दूरध्वनी क्रमांक : + ९१ २२ ६६९८ ४००० फॅक्स : + ९१ २२ २६३२ ५९०२ ईमेल : investorsajmera.com संकेतस्थळ: www.ajmera.com ६ वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदानाची सूचना

३६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना (''एजीएम'') आणि ई-मतटान माहिती अजमेरा रिअल्टी अँड इन्फा इंडिया दूर जेन नामक संकातनाल स्त्रमा कुला (जाएक) जान के नामक नामक स्त्रमात किएटी के इससे अभाव तिमिटेड ('कंपनी') यांची ३६ वी वार्षिक सर्वसाधाण सभा **शनिवार, दिनाक १९ ऑगस्ट २०**२३ रोजी भारतीय अभाव वेळे नुसार दुपारी ३. ०० वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अन्य मान्यताग्राप्त दृकश्राव्य माध्यमे (''ओएव्हीएम') यांच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे जी सूचना

कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या लागू असलेल्या आणि आवश्यक त्या तरतुदी तसेच त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम तसेच त्यासह वाचा कांपीरेट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केलेली परिपत्रके ('एमसीए') सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांकीत ०८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांकीत १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांकीत ०५ मे २०२० ०२/२०२१ टिनांकीत १३ जानेवारी २०२१ - २१/२०२१ टिनांकीत १४ दिसेंबर २०२१ ०२/२०२२ टिनांकीत ०५ मे २०२२ आणि १०/२०२२ दिनांकीत २८ डिसेंबर २०२२ ( बायुड ज्यांचा एकित उद्घेख एमसीए परिपक्के असा करण्या येणार आहे) तसेच सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) अधिनियम २०१५ (सेबी एलओडीआर) तसेच त्यासह वाचा परिपत्रक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी १/ सीआयआर/ आधानचम २०१२ (सबा एलआडाआर) तस्त्र त्यास्त्र वाचा भारत्रक सबा/एचआ/साएकडा/सापाडार, साआचआर पी/२०२०/७९ दिनांकीत १२ में २०२०. सेबी/एचआ/सीएफडी/सीणसडी?राआजवार/पी/२०२१/११ श्रेटनांक १५ स्थान जानेवारी २०२१, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी?सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांकीत १३ मे २०२२ आणि सेबी/ एचओ/सीएफडी/पीओडी -२/पी/२०२३/४ दिनांकीत ०५ जानेवारी २०२३ (एकत्रित उळेख सेबी परिपत्रके असा करण्यात त आहे) यांच्या अनुसार ही प्रक्रिया घेण्यात येत आहे. वित्तीय वर्ष २०२२- २३ करिताचा कंपनीचा वार्षिक अहवाल ज्यात वार्षिक सर्वासासधारण सभेची सूचना समाविष्ट आहे, तो

कंपनीच्या अशा सभासदाना इत्वर्तिक माध्यमातून निर्मामित करण्यात येणार आहे, च्या सभासदाचे ई-मेल तपशील कंपनी किंवा डिपॉड़िस्टरी पार्टीसिपंटस यांच्याकडे किंवा लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. वरील प्रमाणे नंमुद केलेली प्रपन्ने कंपनीचे संकेतस्थळ www.ajmera.com येथे तसेच स्टॉक एक्स्चेंज यांची संकेतस्थळ म्हणजेच <u>www.nseindia.com</u> येथे आणि <u>www.bseindia.com</u> येथे तसेच इ मतदान सेचा पुरवठादार यांचे संकेतस्थळ म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल ) यांचे संकेतस्थळ <u>https://www.</u> evoting.nsdl.com येथे उपलब्ध आहेत. कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) कायदा २०१४ चा नियम २० आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा तसेच त्यासह वाचा कायद्याचे कलम १०८ आणि सेबी एलओडीआरचा नियम ४४ यांच्या अनुसार आणि इन्स्टिट्यूट ऑफ

कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांनी जारी केलेले सेक्रेटरिअल स्टैंडर्झ्स यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व त्या विषयांवर सभासदांना इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कंपनी ई-मतदान सुविधा (दूरस्थ ई-मतदान सुविधा आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान सुविधा) उपलब्ध करून देत आहे. ई-मतदान<sup>े</sup> आणि दरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रक्रियेचा सविस्तर तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने देण्यात आला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या गुरुवार दिनांक ११ मे २०२३ रोजी झालेल्या बैठकीत अंतिम लाभांश रु ३ /- (३०%) प्रति समभाग च्या समभागांचे दर्शनी मृत्य रु १० प्रत्येकी आहे इतक्या लाभाशाची शिफास्स वित्तीय वर्ष २०२२ - २३ करिता केली आहे मात्र हा लाभांश कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांच्या मान्यतेस अधीन राहील. आंतील लाभांश अशा सभासदांना अदा करण्यात येईल ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग रेकॉर्ड तारीख म्हणजेच शक्रवार दिनांक ०४

आगेरन्ट २०२३ (केर्डार्ड तारीख) रोजी उपलब्ध असतील. सदरील लाभांश सभासदाना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने अदा करण्या थेईल ज्या सभासदांनी आपले बँक खाते तपशील अद्ययावत केलेले आहेत. बँक खाते तपशील उपलब्ध नसल्यास किंवा तो अद्ययावत केलेला नसल्यास कंपनी डिव्हीडंड वॉरंट/धनाकर्ष अशा सभासदांना पाठवन देईल. वित्तीय कायदा २०२० च्या अनुसार सभासदांना टेण्यात येणारा लाभांश हा करपात्र आहे आणि सभासदांना टेण्यात येणाऱ्या लाभांशाच्या रकमेतून विहित दराने कर कपात करणे कंपनीसाठी आवश्यक आहे. टीडीएसच्या परिपूर्तीसाठी सभासदांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपला निवासाचा पत्ता, पॅनकार्ड तपशील, आपल्या डीपी यांच्याकडे अद्ययावत करावा 

तभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी लाभांशाच्या संदर्भात टीडीएसवरील कंपनीचे स्पष्टीकरण आणि संबंधित अर्ज/ षणापत्र कंपनीचे संकेतस्थळ <u>www.ajmera.com</u> येथे पाहावे. गपले वैयक्तिक तपशील, पॅनकार्ड तपशील, बँक खाते तपशील, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक आदी अद्ययाव

रण्यासाठी आपल्याला आवाहन करण्यात येते की आपण खालील ठिकाणी संपर्क साधावा समभाग इलेक्टॉनिक स्वरूपात असतील तर-आपल्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याशी संपर्क साधावा

समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर-आरटीए म्हणजेच लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी संपर्क अधिक माहितीसाठी आपण आरटीए यांच्याशी खालील प्रमाणे नमुद्र केलेल्या पत्त्यावर संपर्क साधु शकता

नंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड युनिट : अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड

. सी - १०१, २४७ पार्क, एलबीएस मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०० ०८३, महाराष्ट्र, भारत

ई-मेल : rnt.helpdesklinkintime.co.in

टोलफ्री क्रमांक - १८०० १०२० ८७८

सही/ कार्तिक ग्रम

अजमेरा रिअल्टी अँड इन्फ्रा इंडिया लिमिटेड यांच्या करित दिनांक : २५ जुलै २०२३

कंपनी सेक्रेटरी आणि कम्प

अजमेरा रियल्टी ॲन्ड इन्फ्रा इंडिया लिमिटेड सीआयएन : L27104MH1985PLC035659

## ई-मेल:vbtiwariandcompany@gmail.com पवई, मुंबई-४०००७६

नोंदणीकृत कार्यालय : सिटी मॉल, लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई - ४०० ०५३. दर. + ९१ २२ ६६९८४००० फॅक्स + ९१ २२ २६३२५९०२ वेबसाइट : www.aimera.com ई-मेल आयडी : investors@aimera.com

दि. ३०.०६.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा सारांश

									(रु. लाखात)
		एकत्रित निष्कर्ष				स्थायी निष्कर्ष			
अ. क्र.	तपशील	तिमाहीअखेर				तिमाहीअखेर			वर्षअखेर
		३०.०६.२०२३	३१.०३.२०२३	३०.०६.२०२२	३१.०३.२०२३	३०.०६.२०२३	३१.०३.२०२३	३०.०६.२०२२	38.3.2023
۶.	परिचालनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	११,७५७	११,७८०	५,५१२	४४,०६३	९,९५६	९,८४८	५,४२३	३६,६३६
٦.	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपूर्व) निञ्चळ नफा/(तोटा)	२,९१५	१,९४३	१,५४९	९,६१९	२,६४७	२,०८७	१,५२३	९,४८८
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)	२,९१५	१,९४३	१,५४९	९,६१९	२,६४७	२,०८७	१,५२३	९,४८८
٧.	करपश्चात कालावधीकरिता नफा/(तोटा) ( अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)	२,१०७	१,५११	१,१५७	७,१५०	१,९८१	१,५६२	१,१३९	७,१००
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिताचा (करपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	२,१०७	१,५३२	१,१५७	७,१७६	१,९८१	१,५८३	१,१३९	७,१२६
ξ.	समभाग भांडवल	३,५४८	३,५४८	३,५४८	३,५४८	३,५४८	३,५४८	३,५४८	३,५४८
<b>6</b> .	अन्य समभाग				७३,८१९				६६,८८२
٥.	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-)								
	मूलभूत (तिमाहीकरिता अवार्षिकीकृत)	4.98	8.32	३.२६	२०.२२	५.५८	४.४६	३.२१	२०.०८

सौम्यीकत (तिमाहीकरिता अवार्षिकीकत)

ठिकाण : मुंबई

दिनांक : २५.०७.२०२३

कंपनीचे वरील एकत्रित व स्थायी वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन व शिफारस करण्यात आली असून कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. २५.०७.२०२३ रोजी आयोजित सभेमध्ये

8.32

वैधानिक लेखापरीक्षकांद्रारे देण्यात आलेल्या मर्यादित पनरावलोकन अहवालासमवेत, मंजरी देण्यात आली आहे. वरील निष्कर्ष हे कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १३३ सहवाचन कंपन्या (भारतीय लेखा मानके) नियम, २०१५ अंतर्गत अधिसूचित भारती लेखा मानकांनुसार (आयएनडी एएस) तयार करण्यात आलेले आहेत

गत कालावधीकरिताची आकडेवारी आवश्यकतेनसार पनर्गठित व पनरीचित करण्यात आली आहे.

अजमेरा रियल्टी ॲन्ड इन्फ्रा इंडिया लि. करित

निष्कर्ष कंपनीची वेबसाइट www.ajmera.com वर उपलब्ध आहेत व ते कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजेसना कळविण्यात आले आहेत. कंपनी एकल विभाग अर्थात बांधकाम (रियल इस्टेट) क्षेत्रात कार्यरत आहे दि. ३१.०३.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताची आकडेवारी ही गत वित्तीय वर्ष आणि प्रसिद्ध वर्ष ते दिनांक आकडेवारी गत वित्तीय वर्षांच्या तिस-या तिमाहीपर्यंतच्या लेखापरीक्षित आकडेवारीदरम्यान ताळमे०

व्यवस्थापकीय संचालक